

Date: 01.06.2024

To.

The Listing Compliance

NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LTD.

Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai – 400051

NSE SYMBOL: BTML

To,

Manager

Department of Corporate Services,

BSE LIMITED

P. J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

BSE SCRIP: 543767

Dear Sir/Madam,

Sub: - Newspaper Advertisement

We inform your good self that the Audited Financial Results for the quarter and Year ended on 31st March, 2024 required under Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015 have been published in "Active Times" and "Mumbai Lakshdeep" on 31st May 2024.

The copy of publication of the same are enclosed herewith for your record.

Please take the same on record and oblige

Thanking you.

Yours faithfully

Thanking You,

For **BODHI TREE MULTIMEDIA LIMITED**

Mautik Digitally signed by Mautik Ajit Tolia Date: 2024.06.01 11:23:04+05'30'

MAUTIK AJIT TOLIA MANAGING DIRECTOR

DIN: 06586383



BODHI TREE MULTIMEDIA LIMITED



BODHI TREE MULTIMEDIA LIMITED CIN: L22211MH2013PLC245208
Registered Office: 507, RELIABLE BUSINESS CENTRE JOGESHWARI (WEST) MUMBAI 400102

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED										
31 ⁸⁷ MARCH, 2024. (Rs. in La										Rs. In Lacs
Particulars	Oarticulars STANDALONE CONSOLIDATED					ED				
raiticulais		uarter Ende	d	Year Ended		Quarter Ended			Year Ended	
				31.03.2024	31.03.2023		31.12.2023		31.03.2024	
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total Income from Operations	1294.70	85.50	2210.39	3736.62	4282.17	2192.31	1291.01	2210.39	6409.32	4282.17
Other Income	21.35	0.61	13.47	24.88	20.96	5.88	0.61	13.47	9.41	20.96
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ Or Extraordinary items)	4282.17	4282.17	4282.17	4282.17	4282.17	116.77	71.57	455.98	508.72	454.62
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/ Or Extraordinary items)	4282.17	4282.17	4282.17	4282.17	4282.17	116.70	71.57	455.92	508.65	454.56
Net Profit/(Loss) for the period After tax (after Exceptional and/ Or Extraordinary Items)	4282.17	4282.17	4282.17	4282.17	4282.17	106.23	28.02	326.16	354.40	324.80
Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for The period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Equity Share Capital (Face Value of Rs. 02/- per share)	1249.60	1249.60	1249.60	1249.60	1249.60	1249.60	1249.60	1249.60	1249.60	1249.60
Earnings Per Share (of Rs. 10/- each) For continuing and discontinuing Operations.										
Basic:	2.32	(0.72)	0.30	2.99	2.61	0.85	0.22	2.61	2.84	2.60
Diluted:	2.32	(0.72)	0.30	2.99	2.61	0.85	0.22	2.61	2.84	2.60
Notes :										

For BODHI TREE MULTIMEDIA LIMITEI

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public in general that Share Certificate No. 10 bearing Distinctive nos. from 46 to 50 of The Jai Ashoka Co-op HSG. Soc. Ltd., the society duly registered under M.C.S Act, 1960 vide Registration no. BOM(WP)HSG(TC)2796(87) dated 29.05.1987 situated at Dindosh Filmcity Road, Dindoshi Bus Depot Goregaon (East) belonging to Flat no A1/10/502, on 5th Floor, admeasuring 73.61 Sq.Mtrs. in the name of Mr. Ajay Morarka is lost/misplaced and an application has been made to the society for issue of duplicate

The society hereby invites claims of objections (in writing) for issuance of duplicate share certificate within period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no claims/ objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

For and on behalf of Date: 01/06/2024 The Jai Ashoka Co-op Hsg. Soc. Ltd. Place: Mumbai (Hon. Secretary)

Quarter Ended

(618.46

5,911.10

100.000

1,591.11)

26,854.28 (15,911.10)

Un-Audited Audited

Audited

(1,669.08)

1.669.08

26,854.2

100.000

2,685.43

MATRIX WATER MANAGEMENT PRIVATE LIMITED

Regd.Office: 702, Marathon Max, Junction Of Mulund-Goregaon Link Road, Mulund West, Mumbai - 400080

Maharashtra, India CIN - U41000MH2007PTC172620 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

Particulars

Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional

Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional

Earnings per equity share (Face value of Rs. 10/- each

(after Exceptional and/or Extraoddinary items#

evenue from operations

and /or Extraordinary items#) let Profit/(Loss) for the period before tax

and/ or Extraordinary items#)

Total Comprehensive Income

Paid-up equity share capital

Place: Mumba

Date : May 29, 2024

Share of Profit/(loss) of partnership firm

Net Profit/(loss) after share in profit

PUBLIC NOTICE Company Name: Procter & Gamble Health Limited Registered Address: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala

Andheri (East), Mumbai, Maharashtra- 400099 Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at it Registered Office within 15 days hereof.

Name of holder	Folio No.	No. of shares	Certificate No.(s)	Distinctive No.(s)
Devi Charan Mehrotra	D000347	10	73463	4571146-4571155
		3	73464	4571156-4571158
		26	267514	6382976-6383001
		40	267515	13546806-13546845
		25	267516	2173759-2173783
		15	267517	2875080-2875094
Place:Mumbai Date		UDAI MEHROTRA		

Total Comprehensive Income / (Loss)

Paid up Equity Share Capital

(Rs. 10 each fully paid up)

VIII. Earnings per Equity Share

(1) Basic (Rs.)

(2) Diluted (Rs.)

PUBLIC NOTICE

I, Akanksha Mocherla, R/o. Flat No.1405, "A" Wing, Dheeraj Dreams Bldg. No.1 CHS Ltd LBS Marg, Bhandup (West) Mumbai have irretrievably lost Statement of Marks, Index No. 1222875/194 of ICSE (Class-X) Exam. of year 2022 passed through: Euroschool, Airoli, Navi Mumbai. If anybody found please contact :- 7021898675

Date: 31.5.2024 Sd/ (Akanksha Mocherla)

CIN: L99999MH1964PLC013018

Regd. Office: Plot No. 12, TTC Indl. Area, Thane Belapur Road, Digha, Navi Mumbai 400 708. India.

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH 2024							
					(Rs. in Lakhs)		
		Quarter Ende	d	Year I	Ended		
Particulars		Unaudited	Audited	Audited			
	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023		
Total Income from Operations (Net)	1,821.64	1,198.30	1,855.10	5,032.17	5,195.72		
Profit / (Loss) for the period							
before tax and exceptional items	112.07	13.97	627.17	142.60	239.27		
Exceptional Items	(62.67)	_		(62.67)	(218.80)		
Profit / (Loss) for the period							
before tax (after exceptional items)	49.39	13.97	627.17	79.92	20.47		
Profit / (Loss) for the period			1	1			
after tax (after exceptional items)	49.39	13.97	627.17	79.92	20.47		

185.53

0.45

0.35

15.97

0.21

0.21

689.62

6.27

6.27

222.06

1,109.00

(383,37)

0.72

0.57

94.93

0.20

0.20

1,000.00

(2.981.43)

Navi Mumbai

30.05.2024

for the Period

VII. Other Equity

- 1. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 30th May, 2024.
- 2. The company is operating in one segment only i.e. Manufacturing and Marketing professional electronic equipments.
- 3. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly financial results are available on the Stock Exchange web site (www.bseindia.com) and Company website (www.aplab.com)

For & on behalf of the Board of Directors AMRITA DEODHAR Chairman & Managing Director

PUBLIC NOTICE

my clients 1) MRS.SABA HASAN MIYA OURESHI and 2) MR. HASANMIYA GULAM OURESHI, both adults Indian inhabitar HAIN ON 304, Third Floor, Bldg. No. 1, admensuring 503 Square Feet, i.e. equivalent to 46.73 Sq. Mt, (Carpet Area), "AVENUE J", Society known as RUSTOMJEE EVERSHINE GLOBAL CITY AVENUE J, BLDG. NO. 1 TO BLDG. NO. 6 CO. OP HSG. SOC. LTD., bearing Registration No.TNA/VSI/HSG/(TC)/26165/2014, dated 19/03/2014, lying being and situate at Village Dongare, (Dongar Pada) also Society known as Village NARANGI, NARANGI ByABAS Road, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar, In No.401303, constructed on N.A. Flat bearing Survey No.5, 5B, 5D 5F, and 5G, lying being and situate at Village Dongare, (Dongar Pada) also Society known as Village NARANGI NARANGI Bypass Road, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar, Pin No.401 303 admeasuring Flat area, in the aggregating 56,695 Square Meters (within the Area of Suk Registrar at Vasai No.II- Virar (herein after for brevity's sake collectively referred to as "The

And while in transit towards Agashi, on 30/05/2024 at about 10.00 am ,have lost their Original Sale Agreement with receipt, i.e. Between, 1] M/S. ENIGMA CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED, therein referred to as the DEVELOPER, AND M/S. EVERSHINE DEVELOPER'S, therein referred to as the "JOINT DEVELOPER" AND MR. NIRANJAN SWAIN, therein referred to as the "PURCHASER/VENDOR", duly registered with the Sub-Registrar Vasai-2, receipt no 8574/2009, bearing Document No. Vasai-2-8574/2009, dated 03/10/2009.And after tremendous sale agreement search it is untraceable and then lodge No/FIR complaint No. is 16816/2024, at 4 Innal Police Station, Visa and then, lodge NC/FIR complaint No. is 16816/2024, at Arnala Police Station, Viral West, Pin No 40 130 1, Dated 30/05/2024.

Whoever has/have find the same, shall come forward within 15 days from the publication o this Notice, and contact to me at following address. Otherwise my clients shall ask for issuance of DUPLICATE SALE AGREEMENT, from the concerned society/ builder/sub-registra

Date: 01/06/2024

M. M. SHAH, Advocate High Cour (Bsc. PGDM & SM. LLB. Shop No.04, D Wing, Garden K Avenue, Global City Virar (West) Dist:Palghar-401303. Mobile No.8805007866

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 30.05.2024

RELIC TECHNOLOGIES LIMITED

CIN No: L65910MH1991PLC064323 REGD. OFF: J-BLOCK, BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, MUMBAI- 2

Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024. (De in LACS Eveent EDS)

	(ns in LACS , Except							Except EPS)		
		S	TANDALON	ĮΕ		CONSOLIDATED				
Particulars	Quarter Ended 31/03/2024 AUDITED	Quarter ended 31/12/2023 UNAUDITED	Quarter ended 31/03/2023 AUDITED	Year ended 31/03/2024 AUDITED	Year ended 31/03/2023 AUDITED	Quarter Ended 31/03/2024 AUDITED	Quarter ended 31/12/2023 UNAUDITED	Quarter ended 31/03/2023 AUDITED	Year ended 31/03/2024 AUDITED	Year ended 31/03/2023 AUDITED
Total income from operations	40.91	45.09	28.04	164.43	156.62	40.91	45.09	28.04	164.43	156.62
Net Profit for the period before tax										
(after Exceptional items)	-66.28	-6.30	-1.51	-88.67	33.56	-66.61	-6.30	-1.53	-89.00	33.54
Net Profit for the period after tax (after Exceptional items)	-63.51	-6.30	-15.82	-85.90	22.87	-63.84	-6.30	-15.88	-86.23	19.19
Total Comprehensive Income for the period										
[Comprising Profit for the period(after tax) and Other										
Comprehensive Income (after tax)]	-63.51	-6.30	-15.82	-85.90	19.25	-63.84	-6.30	-15.88	-86.23	19.19
Paid up equity share capital	360.00	360.00	360.00	360.00	360.00	360.07	360.07	360.07	360.07	360.07
Reserve (excluding Revaluation Reserve)	0.00	0.00	0	199.28	286.32	0.00	0.00	0	199.28	286.32
Earnings per share (before extraordinary items)										
(of Rs.10/-each) Basic	-1.76	-0.18	-0.44	-2.42	0.53	-1.77	-0.18	-0.44	-2.42	0.53
Earnings per share (after extraordinary items)										
(of Rs.10/- each) Diluted	-1.76	-0.18	-0.44	-2.42	0.53	-1.77	-0.18	-0.44	-2.42	0.53
Meteo										

. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30.05.2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE at www.bseindia.com and on Company's website

> (Baijoo Raval) Whole Time Directo

> > DIN No. 00429398

Place: Mumbai Date: 30/05/2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Roshni Bhavesh Kothari & Shri Bhavesl Chinubhai Kothari, are the owners of

Flat No. A/306, Third Floor o

Padmavati Co-Op. Hsg. Soc. Ltd., a

Narayan Nagar, Bhayander (W), Dist.

Thane - 401101, and that they have los Original Builder Agreement dated 30th October, 1982, executed between Messrs Padmayati Constructions & Shr Subbarao Ganti Mahapatrani, in respect

of the said Flat. Any person/s having

any claims can object in writing togethe

with documentary evidence at A/104

New Shree Siddhivinayak C.H.S. Ltd.

Station Road, Bhayander (W), Dist

Thane - 401 101, within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has

any claims of which please take a note.

PUNIT SUNIL GARODIA

(Advocate, High Court, Mumbai)

Place: Bhayander Date: 01.06.2024

PUBLIC NOTICE

of my Client MAYA APARTMENT Co

operative Housing Society Ltd, situated a

G. V. Scheme Road No. 4, Mulund East Mumbai -400 081, notice is hereby given that

SATISH RAMI AL PATWA was member of the

MAYA APARTMENT Co-operative Housing

Society Ltd, holding Share Certificate No. 8

for fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 36 to 40 (both

inclusive) and Flat No. 8, admeasuring of

about 485 sq. ft built up area or there abouts

with one car parking, located on Third floor

in the building known as *MAYA APARTMENT

Co-operative Housing Society Ltd,", situated

at G. V. Scheme Road No. 4, Mulund East,

The said SATISH RAMLAL PATWA, died

intestate on 25/08/2016, without doing any nomination. My client, the said Society has received application from legal heirs of the said late SATISH RAMLAL PATWA fo SANDHYA SATISH PATWA (wife) (2) MISS SMRUTI SATISH PATWA (daughter) as members of the said Society, in place of the said deceased member. My client hereby

invites claims or objections from claimants,

any for aforementioned transfer of the Shares

and interest of the deceased member in the

capital of the Society to the said legal heirs.

The claimants are required to put their

objections to undersigned at his office at First

Floor, Anusuya Bhavan, 90 Feet Road, Near

Bank of Baroda Bank, Gavanpada, Mulund

East, Mumbai - 400 081 within a period of 14 days from the publication of this notice, with

copies of such documents and other proofs

in support of their claims/objections. If no

claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be

free to transfer the interest of the deceased

member in the capital/property of the Society

in the name of the said legal heirs by deleting

the name of the said deceased, in such

manner as is provided under the Bye-laws o

the Society and accordingly the Share Certificate in the name of the said applicants/

legal heirs of the said deceased member will

be transmitted by the Society without an

Place: Mumbai, Karan Mahendra Vaity

Advocate

reference to such claims.

Date: 01/06/2024

Mumbai -400 081.

VENTURA GUARANTY LIMITED

Regd Office: 'I-Think Techno Campus', B-Wing, 8° Floor, Pokhran Road No. 2, Off Eastern Express Highway Thane (West) - 400607; Website: https://venturaguaranty.com; E-Mail: investors.vgl@ventura1.com CIN: L65100MH1984PLC034106

EXTRACTS OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024 (Rs. in Lakhs)

		S	TANDALON	E	CONSO	LIDATED
Sr. No.	PARTICULARS	31-03-2024	Quarter ended 31-12-2023 (Unaudited)		Year ended 31-03-2024 (Audited)	Year ended 31-03-2023 (Audited)
1 2	Total Income from operations Net Profit / (Loss) for the period		567.95		25,579.12	20,428.17
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(61.31)	559.50	636.54	8,290.98	5,214.77
3	Net Profit / (Loss) before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(61.31)	559.50	636.54	8,290.98	5,214.77
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(61.31)	559.50	636.54	6,432.91	3,930.47
5	Total Comprehensive Income for the period Comprising Profit/Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income	(61.31)	559.50	636.54	6,325.67	4,146.32
6	(after tax) Equity Share Capital	319.48	319.48	319.48	319.48	319.48
8	Reserves (excluding revaluation reserves) Earnings per Share (of Rs.10/-	-	-	-	27,099.02	22,934.50
	each) (before extraordinary items) (for continuing and discontinued operations)					
	1. Basic : 2. Diluted :	(1.92) (1.92)	17.51 17.51	19.92 19.92	178.79 178.79	103.20 103.20

NOTES:

1. The above standalone and consolidated financial results for the quarter and Year ended March 31 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the company at its meeting held on May 30, 2024.

.These standalone and consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued there under and the other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended The following Subsidiaries have been considered for the purpose of preparing Consolidated

Financials Results as per Ind AS 110 on "Consolidated Financial Statement

Name of the Entity		Extent of holding as on 31st March 2024
Ventura Securities Limited	Subsidiary	88.29%
Ventura Allied Services Private Limited	Step down Subsidiary	88.29%
Ventura Commodities Limited	Step down Subsidiary	88.29%

. The Company operates in a Single Segment i.e. Investment Activity. Hence disclosure requirement as per Annexure IV of SEBI circular reference no. CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015 as mentioned in Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 is not applicable.

The Board of Directors of Ventura Securities Limited (Subsidiary Company) and Ventura Allied Services Private Limited (Step Down Subsidiary) in their respective Board Meetings held on 30th May 2024 have proposed & approved a Scheme of Arrangement for merger of the Step Down Subsidiar into the Subsidiary Company subject to Regulatory & other approvals.

During the year one of the company's subsidiary viz. Kashmira Leasing & Investment Private Limite ceased to be a subsidiary w.e.f 12.12.2023 by virtue of the company and its subsidiary participating in the scheme of buyback of shares announced by the said subsidiary i.e. Kashmira Leasing & Investmen Private Limited. The company's shareholding in the subsidiary i.e. Kashmira Leasing & Investment Private Limited, now stands at 10.06%. In view of the same, the amounts reported for corresponding year ended 31st March, 2023 are per se not comparable. The Company has recognised gain of Rs.428.17 lakhs on account of loss of control of the said subsidiary as per Ind As 110

. Other Income includes gain on buyback of shares of Rs.217.41 lacs arising out of acceptance of buyback offer of one of the subsidiaries of the Company viz. Kashmira Investment and Leasing Private Limited

t. The Board of Directors at its meeting held on May 30, 2024 has proposed a final dividend of Rs. 4.50 per equity share Previous periods figures have been regrouped wherever necessary.

For Ventura Guaranty Limited **Hemant Majethia** Whole Time Director Date: 30/05/2024 (DIN: 00400473)

Protium

(₹ in '000)

Audited

Year Ended

Audited

4 834 79)

10.283.39) [22.403.93] 17.960.16

(10,283.39) (22,403.93) 17,960.16

For and on behalf of the Board

Name: Samyag Mayur Shah

100.000 100.000

1,796.02

DIN:06884897

(618.46) (2,691.86) (4,833.72) (5,758.89)

(618.46) (2.691.86) (4.833.72) (5.758.89)

.028.34) (2.240.39)

2.691.86)

28.524.43 (15.292.64) (7.591.53) (17.569.14) 23.719.05

100.000

T.

11.

Ш

ΙV

Protium Finance Limited

(Formerly known as Growth Source Financial Technologies Ltd.) Registered Office: Nirlon Knowledge Park (NKP) B-2, Seventh Floor, Pahadi Village, Off. The Western Express Highway, Cama Industrial estate, Goregaon (E), Mumbai, Maharashtra- 400063 Branch Office: G14, Ground Floor, Eternity Commercial Premises Co-op Soc. Ltd., Teen Hath Naka,L.B.S. Marg, Thane West, Thane 400604.

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.Notice is herebygiven to the public in general and in particular to the Borrower/ Co-Borrower/ Mortgagor(s) that the below described immovable properties mortgaged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Protium Finance Ltd the same shall be referred hereinafter as Protium Finance Ltd. The Secured Assets will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis through E-Auction. t is hereby informed to General public that we are going to conduct public E-Auction through website https://sarfaesi.auctiontiger.net

1.Account Number 2.Name of borrower, co- borrower, 3. Mortgagors	4. Date of Demand Notice 5. Amount as per Demand Notice U/s 13(2) 6. Court Order date 7. Date of Physical Possession 8. amount as on (Date)	8. Descriptions of the property/Properties	10.Reserve Price 11.Earnest Money Deposit 12. Bid Increment Amount (In Rs.)	13. E-Auction Date and Time 14. EMD Submission Last Date 15. Inspection Date
1. GS030EEL486705 2. (a) MAHERA (b) RAJESH ARJAN BORICHA (c) PRATIMA RAJESH BORICHA All having address at - Shop No. 2, Baja Bhuvan Near, Dakshinmukhi Lal Chouk Agra Road, Kalyan Bhiwandi Goathan, Kalyar (West), Thane 421 203, Maharashtra Also at - A-503& 504, A WING NILKANTHESHWAR APARTMENT, NEAR HOTEL ROYAL CHALLAGNE, SAMBHAJI NAGAR ROAD, THANE WEST, MAHARASHTRA 400 604	with other charges as demanded in our notice, within the statutory period of 30 days From the date of this notice. 6.5-Feb-24 7.27th March, 2024 8. Rs. 1,07,47,367/- (Rupees One Crore Seven Lakhs Forty Seven Thousand Three Hundred Sixty Seven Only) as on	All that piece and parcel of Flat No. 503 & 504, on the 5th Floor in the building known as NEELKANTHSHWAR TOWER, situated at Village Panchpakhadi, Taluka and District- Thane 4000 604, Standing on the plot of the land bearing Survey no. 317, Hissa No. 1 P, situated at village Panchpakhadi	(Rupees Seventy Lakh Only) 11. Rs. 700000/- (Rupees Seven Lakh Only)/-	13. 4-Jul-24 at 11:00 am to 2:00 PM (with unlimited extension of 5 min each) 14. 3-Jul-24 up to 5:00 PM. 15. 20-Jun-24 BETWEEN 11:00 AM TO 5:00 PM

All Interested participants / bidders are requested to visit the website https://sarfaesi.auctiontiger.net & https://protium.co.in/. For details, help, procedure and online tra e-auction, prospective bidders may contact M/s. e-Procurement Technologies Ltd.; Contact Mr. Ram Sharma Contact number: 8000023297/ 079-35022182. email id: ramprasad@auctiontiger.net , support@auctiontiger.net

2. For further details on terms and conditions please visit https://sarfaesi.auctiontig.net & https://protium.co.in/ to take part in e-auction. THIS IS ALSO A STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8(6)/ Rule 9 (1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES,2002 Sd/-. Authorized Officer . Protium Finance Limite Date: 1-Jun-24., Place: Thane

SHRIR ھ M HOUSING FINANCE

SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED

Head Office: Level -3, Wockhardt Towers, East Wing C-2 Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051; Tel: 022 4241 0400, 022 4060 3100 ; Website: http://www.shriramhousing.in Reg. Off: No.123, Angappa Naicken Street, Chennai-600 001; Branch Office: Building 7, 7th Floor, 772, Solitaire Corporate Park, Guru Hargovind Singhji Marg, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093

APPENDIX-IV-A [SEE PROVISION TO RULE 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/ charged to The Shriram Housing Finance Limited, The Physical possession of which have been taken by the Authorized Officer of The Shriram Housing Finance Limted, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis in e-auction for recovery of the balance due to The Shriram Housing Finance Limited from the Borrowers And Guarantors, as mentioned in the table. Details of Borrowers and Guarantors, amount due, Short Description of the immovable property and encumbrances known thereon, possession type, reserve price and earnest money deposit, Date and

Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers Of 13(2) Demand Notice Property Reserve Price (Rs.) & Bid Increment (EMD) Details. Time of Auction data and Inspect Auction (EMD) Details. Time of Auction data and Inspect Auction data	
AMBIKAPRASAD PATHAKBorrower No. 1 2. MR. ANAND SBTHMUMB0002339 PARCEL OF Flat No. (Twenty Five Lakhs deposited by way of Mob AU1 ADMEASURING Only) RTGS/ NEFT to the 2024 SQ.FT. CARPET AREA Bid Increment: Reportioned basein Time.	
## Properties of the propertie	June Mob No. 2024 9819415477 Time. Suneet Patil Mob. No. p.m. to 9930148607 O1.00 Sunil ManakarMah

For detailed terms and conditions of the sale, bid form, training & others may also visit website of Shriram Housing Finance Limited at http://shriramhousing.in/e-auction-Residential provided in the Shriram Housing Finance Limited website STATUTORY 15 DAYS SALE NOTICE FOR SUBSEQUENT SALE UNDER RULE 8(6) AS PER AMENDED SARFAESI ACT, 2002

The mortgagors/borrowers are given a last chance to pay the total dues with further interest before auction, failing which secured assets will be sold as per

above schedule The mortgagors/borrowers are Request to take back all movable items which are inside the property.

NB: Please note that the secured creditor is going to issue the sale notice to all the Borrowers/ Guarantors/ Mortgagors by speed/registered post. In case the same is not received by any of the parties, then this publication of sale notice may be treated as a substituted mode of service.

Place: Ulwe Sd/- Authorised Officer Shriram Housing Finance Limited Date: 01-06-2024

विद्यापीठात अभाविपचे आद्योलन

ड्रग्ज संदर्भात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. ललित पाटील या इंग्ज तस्करामुळे शहरातील ड्रग्जची समस्या प्रकार समोर आला होता. त्याबाबत आता झाल्याचे पाहायला मिळाले

करण्याचा विचार करत आहेत. आणि त्यासाठी वसई

विरार शहर महानगरपाकिकेकडून परवानगी घेण्याची

पुणे, दि.३१ : विधेचे माहेरघर समजल्या ऐरणीवर आली होती. त्यामुळे एकूणच विविध संघटनांकडून कारवाईची मागणी आला होता. आता सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठातच गांजा सापडल्याचा धऋादायक

जाणाऱ्या पुण्यात मागील काही दिवसात सुरक्षिततेचा प्रश्नाही उपस्थित करण्यात पुढे येत होती. अशातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठात आंदोलन केले आहे. यावेळी अभाविपचे विद्यार्थी आक्रमक

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की । सर्व लोकांना हया नोटीसीने कळविण्यात येते की नुसार, श्री.अतुल मला मिळालेल्या माहिती नुसार, श्री. अतुल मनसुखलाल अज़मेरा आपि अन्य १ जमीन सर्व्हे नं. - | मनसुखलाल अज़मेरा हे जमीन सर्व्हे नं. १३२/१/२/अ क्षेत्र हे.आर. ०-०१-७० चे मालक 930/ब/9/9. क्षेत्र ५-२८-२१ आर. चौ. मीटर चे आहेत आणि श्री. अतुल मनसुखलाल अजमेरा आणि मालक आहेत. आणि श्री. धनेश मनसुखलाल अजमेरा हे जमीन सर्वे नं.-१३०/ब/२/१, क्षेत्र ख. ०-२०-७८ चे मालक आहेत आणि श्री. धनेश मनसुखलाल अजमेरा आणि अन्य १ हे जमीन सर्व्हे १९-३५-०६ आर. चौ. मीटर चे मालक आहेत. आणि श्री . धनेश मनसुखलाल अजमेरा आणि हे इतर जमीन भनिर्धुक्षताल अजमेरा आणि अन्य ५ हजमीन सर्ह नं - 933/9/१, क्षेत्र हे.आर. ०-९२-३६ चे मालक आहेत. आणि श्री. अतुल मनसुखलाल अजमेरा आणि अन्य १ हे जमीन सर्हे नं - 938/9/१, बेत्र हे.आर. ०-००-५० चे मालक आहेत. आणि श्री. अतुल अन्य खुक्ताल अजमेरा आणि इतर हे जमिनीचे मालक अन्य खुक्ताल अजमेरा आणि इतर हे जमिनीचे मालक अन्य खुक्ताल अजमेरा आणि इतर हे जमिनीचे मालक आहेत. अप्र सं सं - 932/9/2 कि क्षेत्र से प्र स्व आहेत सर्व्हे नं-१३२/१/२/बी, क्षेत्र पो.ख. ०-२०-७८, चे मालक आहेत , सर्व जमिनी गाव-नसुखलाल अजमेरा आणि अन्य १ हे जमीन सर्हें नं १३४/१/३, क्षेत्र हे.आर. ०-००-८८ चे मालक राजावली, तालुका - वसई, जिल्हा - पालघर आणि मालक या जीमनी विकसित करण्याचा विचार करत आहेत. सर्व जमिनी गाव- राजावली, तालुका - वसई, जिल्हा - पालघर आणि मालक या जिमनी विकसित आहेत. आणि त्यासाठी वसई विरार शहर

प्रक्रिया सुरुआहे. तरी, सदर जिमनी संबंधी कोणाचिही कोणत्याही। प्रकरावी हरकत वा हितसंबंधअसल्यास सदर नोटीस प्रकरावी हरकत वा हितसंबंध असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झालेनंतर १४ दिवसाचे आत प्रसिद्ध झालेनंतर १४ दिवसाचे आत् निम्नस्वाक्षीकारांच्या खालील पत्यावर लेखी निम्नस्वाक्षीकारांच्या खालील पत्यावर लेखी कागदपत्राच्या पुराव्यासह कळवावे. जगदपत्राच्या पराव्या सहकळवावे. ਸਫ਼ੀ/

महानगरपालिकेकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया

श्री . **तुषार आर . पाटील वकील** पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग,मुळगाव,तालुका श्री . तुषार आर . पाटील वकील पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग,मुळगाव,तालुका - वसई,जिल्हा - पालघर,वसई पश्चिम-४०१२०७ - वसई,जिल्हा - पालघर,वसई पश्चिम-४०१२०७

श्री. नयनकमार नविनचंद कोठारी हे प्रसावती पॅलेस को.ही.सो.लि.. पत्ता: प्लॉट क्र.१९१. नंबा पाटकर रोड विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७ या सोसायटीचे एकमेव मालक व सदस्य होते, यांच्या नावे १००% शेअर्स, मालकीत्व अधिकार व हक आहेत आणि फ्लॅट क्र. ४०२. ४था मजला. ए विंग या जागेचे धारक होते. यांचे मंबर्ड येथे ०७ मार्च, २०२४ रोजी निधन झाले आणि त्यांच्या वैयक्तिक नावे भागप्रमाणपत्र क्र.८ असलेले रु.५०/-प्रत्येकीचे ५ शेअर्स होते. उपरोक्त मयताच्या पश्चात त्यांची विधवा पत्नी आणि दोन मुली व एक मुलगा अर्थात श्रीमती जस्मिना नयनकुमार कोठारी (पत्नी), श्रीमती तेजल निगम शाह (विवाहीत मुलगी), श्रीमती विजल मिर्लींव वोरा (विवाहीत मुलगी) आणि श्री. ओजस तथनकुमार कोठारी (मुलगा) है आहेत. चार कायदेशीर बारसदारांपैकी श्रीमती जस्मिना नथनकुमार कोठारी (पत्नी) व श्रीमती विजल मिर्लींव वोरा (विवाहीत मुलगी) यांनी त्यांचे मयताचे संपुर्ण १००% शेअर्सकरिता सदर शेअर्स व फ्लॅटबाबत सदर मयताचे कायदेशीर वारसदार म्हणून त्यांच्या नावे हस्तांतरणाकरिता सोसायटीकडे अर्ज केला आहे.

सोसायटी याब्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सद्र शेअर्स व हितसंबंधा इस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ विवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागद्पेत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत भासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील देलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या 'मांडक्ल/मिळकतीमधील मय सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर. सोसायटीच्य उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/ भाक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सुचना प्रसिध्दीच तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी उपलब्ध आहेत

च्या वतीने व करित पबावती पॅलेस को .हौ.सो .लि. सही/ विनांक: ०१ जून, २०२४ अध्यक्ष/सचिव

Notice

Notice is hereby given that the equity shares certificate(s) of the under mentioned compan have been lost/misplaced and the undersigned shareholder(s)/legal heir (Applicant) of the sai equity shares has applied to the respective companies to issue duplicate share certificate(s) Any person who has a valid claim in respect of the said equity shares should lodge the claim with the respective companies at its registered office within 15 days from this date else the concern company will proceed to issue duplicate certificate(s) to the undersigned without any

Folio no.	Name of shareholder(s)	Shares	Distino	tive no.	Certificate no.						
			From	То	From / To						
Company: Ultratech Cemco Limited (now Ultratech Cement Limited)											
RO address: B Wing, Ahura Centre, 2nd Floor, Mahakali Caves Road, Andheri East,											
Mumbai, 400093											
09629084	Vimlaben J Joshi	40	33519335	33519374	90749						
Company:	Larsen and Toubro Limited										
RO address: L & T House, Ballard Estate, Narottam Morarjee Marg, Mumbai, Maharashtra, 400001											
09629084	Vimlaben J Joshi	50	4399276	4399325	90738						
		50	142918955	142919004	246452						
		100	578453687	578453786	364633						
		100	619791367	619791466	458084						
L		150	1393007445	1393007594	1339945						
Company:	Reliance Industries Limited										
RO address	s: Maker Chambers IV, 3rd Flo	oor, 222 Na	riman Point, M	lumbai, Mahara	ashtra, 400021						
033118511	Vimlaben J Joshi	68	1255391508	1255391575	53618364						
					to 53618365						

		100	1000001110	1000001001	1000010				
Company: Reliance Industries Limited									
RO address: Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai, Maharashtra, 400021									
033118511	Vimlaben J Joshi	68	1255391508	1255391575	53618364				
					to 53618365				
		45	1624458440	1624458484	58448607				
		9	146542196	146542204	7415312				
		7	289702325	289702331	93184597				
		2	331336752	331336753	14199768				
					to 14199769				
		30	183732729	183732758	10231034				
		20	68439579	68439598	4261514				
017068784	Vimlaben Jagannath Joshi	4	1160610064	1160610067	50528851				
		4	292931397	292931400	13487927				
					to 13487930				
					Sd/-				
June 1, 2024 Bharatkumar Jagannath Joshi Atul, Valsad (Shareholder/Applicant)									

PUBLIC NOTICE

originally (1) Shri. Kirtikumar Prabhudas Shah

& (2) Smt. Varsha Kirtikumar Shah, were the

joint owners of Flat No. 25, on III Floor,

admeasuring 27.88 sq. mtrs. [built-up], o' Suryalok – 'A', situate at Janta Nagar Road

Bhayandar (West), District – Thane 401101 along with 5 nos. shares, Cert. No. 25, Dist

Nos. 121 to 125 [both inclusive], issued by

Survalok 'A' Co. Op. Housing Society Limited

The said Shri. Kirtikumar Prabhudas Shah

Idied intestate on 21st August 2010, leaving

behind him, Smt. Varsha Kirtikumar Shah

[snouse] & Shri. Ronak Kirtikumar Shah [son]

as his only legal heirs and representatives

entitled to succeed his 50% undivided share

and rights in the abovesaid flat and the

By and vide a duly registered Deed of

TNN7-8871-20211, the said Smt. Varsha

elease dated 30th June 2021 [Regn. No

Kirtikumar Shah has released her undivided share and rights in the 50% undivided share and rights in the abovesaid flat and the

abovesaid shares in favour of the said

Shri. Ronak Kirtikumar Shah and as such, the said Smt. Varsha Kirtikumar Shah 8

Shri. Ronak Kirtikumar Shah, became joint

owners of the abovesaid flat and the

abovesaid shares. Accordingly, the abovesaid

society had also transferred the Said Shares in favour of Smt. Varsha Kirtikumar Shah &

Any person/s who has/have any objection

of whatsoever nature or daiming to be lega

heirs of Shri. Kirtikumar Prabhudas Shal ought to intimate to me at "Legal Point"

G/2-A, Komal Tower, Patel Nagar, Bhayanda

(W), Pin 401101, within 14 days from the date

that such alleged right/s, claim/s, is/are

eleased, relinquished, waived, abandoned

PUBLIC NOTICE

Smt. Swapna Kiran Patil is the lawful and

Building, 1st Floor, Ciba Industrial Worker's Co-operative Housing Society

imited situated at Amrut Nagai Ghatkopar (West), Mumbai - 400 086

Share Certificate bearing no. 087 has been allotted by society to her by virtue of

ber holding shares numbered from 861 to 870 both inclusive. The Original Gift Deed dated 30th April, 2010 entered between

Mr. Manoj Vasudeo Patil (Donor) and

Mr. Kiran Vasudeo Patil (Donee) which

mir. Airan vasuade Patin (Johee) mires duly registered with office of Sub Registrar Kurla 3 bearing Document No. BDR13-04305-2010 in respect of the aforesaid Flat is irrecoverably lost or misplaced. Accordingly, Smt. Swapna Kiran Patil has lodged a complaint at Chatkore Patins Stripp on 2016/5/2014

Shatkopar Police Station on 20/05/2024

vide Lost Report No. 54920-2024 for the irrecoverably lost or misplaced Gift Deed. Any Person, Bank or Institution claiming interest in the aforesaid property or any

part thereof by way of sale, gift, lease

nortgage, lien, trust, easement

written claim at office address given below within a period of **14 days** from the date of this notice, failing which such claim, if any shall be considered as waived /void.

Unit No.1, Bhaveshwar Complex, Opp Vidyavihar Bus Depot, Vidyavihar (West)

Date: 01/06/2024

Viral J. Bhanushali

Mumbai - 400086 Place: Mumbai

dvocate, Bombay High Court

ion or otherwise howsoever are ereby required to claim personally or by

Amit Parekh [Advocate, High Court

eof, failing in which, it shall be deemed

Shri, Ronak Kirtikumar Shah.

and not all existing to all.

Ref/No/PN/0601/2024

abovesaid shares.

TEACHERS REQUIRED FOR HIDAYA URDU PRE-PRIMARY SCHOOL

Academic Year 2024-25 1) H.SC/ B.A. Montessory (Full Time) 02 Posts HIDAYA URDU PRIMARY SCHOOL

morris cipo i ipantiti benega	
No. Unaided full time	Posts
1) B.Sc.D.Ed.	03
2) B.A. D.Ed.	02
3) Alema (must know Arabic language)	01
4) I.T. Teacher (B.Sc.IT or BCA)	01
HIDAYA URDU HIGH SCHOOL (SELF-FINA	NCED)
No. Full Time	Posts
1) B.A / M.A (English literature) B.Ed.	01
2) B.A/M.A (Urdu literature/History) B.Ed.	. 01
3) B.Sc. / M.Sc.B.Ed.	02
4) Alema (must know Arabic language)	01
HIDAYA ENGLISH PRE-PRIMARY/ PRIMARY	SCHOOL
No. Full Time	Posts
1)H.S.C., ECCEd.	04
2)B.Sc. B.Ed.	01
3)B.Sc.D.Ed.	01
4) B.A / M.A (English literature) B.Ed.	02
5) B.A / M.A (Marathi literature) B.Ed.	01
6) I.T. Teacher (B.Sc.IT or BCA)	01
Walk-in-interview: 6th June 2024 Registration Time: 10.00 a.m. to 11.00 a.m. Interview Time : 11.00 a.m. onwards Address: 192, New Islampura, Urdu Road, Bhiwandi,	

**Note: Candidates must bring resume, C.V. and all the origina

documents with one set of Xerox copy. The candidates who come after

ट्रिलियन्स पॉलीमर्स लिमिटेड

registration time won't be considered

. (पर्वीची लीना कन्सल्टन्सी लिमिटेड म्हणून ज्ञात) (सीआयएन: L74110MH2017PLC301013) नॉदणीकृत कार्यालय : १४ वा मजला, १४२० - यो, वो अंद सी शिया, सी १६६, जी वर्णीक, वन बीकेसी, वेर्क ऑफ बडोदाच्या समोग, वांद्रे (पू.), मुंबई-४०० ०५१. येवसाइट : <u>www.tiliancepolymerslimited.com</u> ईं-मेंल : <u>triliancepolymerslimited@gmail.com</u>

Dist. Thane 421302.

दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या वित्तीय निष्कर्षांचा अहवाल											
(क. लाखांत, ईपीएस वगळता)											
Э¥.			तिमाहीअखेर		वर्षअ	ं अखेर					
죸.	तपशील	39.03.7073	39.97.7073	39.03.7073	39.03.7078	39.03.7073					
		टीपक्र.३ पाहा	अलेखापरीक्षित	टीप क्र. ३ पाहा	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित					
۶.	उत्पन	-	-	-	-	-					
	परिचालनातून महसूल	-	-	-	-	-					
	अन्य उत्पन	-	-	-	-	-					
٦.	एकूण उत्पन										
	खर्च	4.88	-	-	4.86	-					
	कर्मचारी लाभ खर्च	4.92	2.33	3.89	१२.६४	१९.५३					
	अन्य खर्च	११.४०	2.33	3.89	१८.१२	१९.५३					
	एकूण खर्च										
ą.	अपवादात्मक बाबी व करपूर्व तोटा	(98.89)	(२.३३)	(३.४९)	(१८.१२)	(१९.५३)					
٧.	अपवादात्मक वाबी	-	-	-	-	-					
ч,	कस्पूर्व तोटा	(११.४०)	(२.३३)	(3.89)	(१८.१२)	(१९.५३)					
ξ.	कर खर्च	0.02	-	-	9.09	-					
	विद्यमान कर	-	-	-	-	-					
	कराची अतिरिक्त/संक्षिप्त तस्तुद	0.03	-	-	0.03	-					
9.	कालावधीकरिताची हानी	(११.४३)	(२.३३	(३.४९	(१८.१५	(१९.५३)					
۷.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न/(हानी) (करपश्चात)	(0.02)	0.75	0.08	0, इ.०	(0,04)					
٩.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक हानी	(११.४५)	(२.०७)	(১૪.ξ)	(%9.96)	(१९.५८)					
	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-)	५११.००	५११.००	५११.००	ધ્રશ્.૦૦	५११.००					
	अन्य समभाग	-	-	-	५४.१५	३६.३७					
	उत्पन्न प्रति शेअर										
	अ) मूलभूत व सौम्बीकृत÷	0.23	80.0	0.00	૦.રૂપ	0.39					
\$ 38.0	3. २०२४ रोजी संपलेली तिमाही. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही य ३१	.०३.२०२३ रोजी संपले	ल्या तिमाहीकस्तिाचे ईपी	एस वर्षिकीकत नाही.							

कर्षांच्या टीपाः वरील निकामेचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे दि. ३०.०५.२०२४ रोजी आयोजित त्यांच्या संबंधित समेमध्ये त्यांना मंत्ररी दिली आहे. रिवियनस पॉलीमर निर्माटिड करित करमीना एकर वास्त्रिक विभाग के हा त्यांके अवस्तर्ध एएस-१०० तुसा, विभागिय महितीया घीरतिया विभागिया अभागाता स्थाप दि. ३१.०३.२०१४ व ३१.०३.२०११ वो सामलेती तिमाही हो अनुस्ते १९०३.२०१४ व ३१.०३.२०१२ वो हो समलेत्या वित्तीय वर्षाव्य सन्त्रा विमानियाला आकड़ेवारी एसम्पत तास्त्रिक सामलेती हैं अनुस्ते १९०३.२०१४ व ११.०३.२०१२ वो हो समलेत्या वित्तीय वर्षाव्या सन्त्रा विमानियाला आकड़ेवारी एसम्पत तास्त्रिक सामलोती आही जी बान भागीति एसमलेतालाच्या अभीज असीस्त्र

डीआयाम् : ०८६३८२४५

(रु. लाखांमध्ये ईपीएस वगळत

विपल ऑर्गेनिक्स लिमिटेड

सीआयएन : L24110MH1972PLC015857 **नोंदणीकृत कार्यालय :** १०२, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट, ऑफ. वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई – ४०० ०५३०. कॉर्पोरेट कार्यालय : बी ६०३ - अ. कॅलेडोनिया. साहार रोड.ऑफ. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. अंधेरी (ईस्ट), मंबई - ४०००६९ दर. क्र. ०२२-६६१३९९९९ फॅक्स क्र. ०२२ - ६६१३९९७७/७५ ई-मेल : info@vipulorganics.com वेबसाइट : www.vipulorganics.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी स्टॅंडअलोन आणि एकत्रित लेखापरीक्षित वित्तिय अहवालाचा निष्कर्ष

एकत्रित स्थायी तपशिल तिमाही अखेर संपलेले वर्ष तिमाही अखेर \$\$.0\$.\$0.\$\$ \$\$.0\$.\$0.\$\$ \$\$.0\$.\$0.\$\$ \$\$.0\$.\$0.\$\$ \$\$.0\$.\$0.\$\$ (लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षि कार्यचलनात्न एक्ण उत्पन्न (निव्वळ) 8048.38 3,833,68 84,099,30 8048.38 3,833,68 कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर) 43.30 ४६३.८८ ५२.७२ ४६२.४ करापर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर अप्रवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर) १५६.२३ 43.36 ४६३.८८ १५५.६२ ५२.७२ ४६२.४ कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर) 3 38,87 कालावधीकरिता एकण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा / तोदा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात ३३३,७१ 333.3 209.64 33.26 ११०. 24.61 प्तमभाग भाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १०/- प्रत्येकी) १३०१.१९ १३०१.१९ 2,262.29 १३०१.१ 2.262.2 १३०१.१९

(ब) पायाभत

राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानसार

पर्नमल्यांकित राकीव वगळन)

(अ) सौमिकत

उत्पन्न प्रतिभाग (१०/- प्रत्येकी)

वरील अहवाल लेखापरिश्वित आर्थिक परिणांमाचे लेखापरिश्वण समितीद्वारे पुनरावलोकन केले गेले आणि संचालक मंडळाने गुरुवार ३० मे, २०२४ रोजी झालेल्या समेत मान्यर दिली. या निकालांवर कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति रोअर लांभारा @ Re. १.०० प्रदान केलेला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आगामी वार्षिक सर्वसाधरण सभेतील भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहन एकण प्रति इक्विटी शेअर रु. १०/- प्रत्येकासाठी देण्याची शिफारस केली आहे.

0.64

8807.88

₹.६०

0.63

0.63

0.26

वरील अहवाल सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वये ऑफ स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी लेखापरिक्षित आर्थिक निकांलांच्या तपरीलवार स्वरुपाच्या उतारा आहे. सदर विचिय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंनच्या (<u>www.bseindia.com</u>) आणि कंपनीच्या (<u>www.vipulorganics.com</u>) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सध्याच्या कालावधीच्या सादरीकरणाची पुष्टी करण्यासाठी आवश्यक वाटेल तेथे मागील कालावधीच्या आकडयांची पुर्नरचना / पुन : गटीकरण करण्यात आले आहे. आर्थिव परिणामांचे सर्व आकडे जवळच्या लाख रुपयांपर्यंत पूर्ण केले गेले आहेत.

विपल ऑर्गेनिक्स लिमिटेडकरित

0.21

विपुल पी. शाह डीआयएन : ००१८१६३६

88888

2.41

नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

नवी मुंबई, दि.३१ : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला मोरबे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत मोरबे धरणात २७ टक्के इतका वापरायोग्य पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची पाणी पुरवठयाची गरज लक्षात घेता व भविष्यात पाणी ट्वाई निर्माण होऊ नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा.पाण्याचा अपव्यव टाळावा. वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये. पाण्याच्य साठवण टाक्या भरून वाहणार नाहीत (Overflow) याची दक्षता घेण्यात यावी. गरज नसताना घरातील पाण्याचे नळ बंद करावेत. भरून ठेवलेले पाणी शिळे समजून ओतून देॐ नये. गळणारे नळ व पाईप ताबडतोब दुखरन्त करून घ्यावेत.बांधकार ासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करू नये. वरीलप्रमाणे काळजी घेऊन पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लि.

नोंदणीकृत कार्यालय: ७०९, सी विंग, वन बिकेसी, इंडियन ऑईल पेट्रोपंपाजवळ, जी ब्लॉक, बीकेसी, वांद्रे (पुर्व), मंबई–४०००५१. दुरध्वनी: ०२२ - ६२९४९४४४, फॅक्स: ०२२ - २६५२०९०६, सीआयएन: एल५५५४५एमएच५९८०पीएलसी०२२९५२ वेबसाईट:www.olympicoil.co.in, ई-मेल:olympicoilltd@gmail.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(रु.लाखात,	, ईपीएस व्यतिस्कि)
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३५.०३.२०२४	३१.०३.२०२४	३५.०३.२०२३
	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
चिलनातून एकूण उत्पन्न (निव्यळ)	0. ६ ३	9.0८	0.६९
नंतर साधारण प्रक्रियेतून निव्यळ नफा/(तोटा)	(५२.६८)	(४९.७५)	(੧០.੨८)
नंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(विशेष साधारण बाबनंतर)	(42.82)	(४९.४९)	(५०.६२)
भाग भांडवल	२८५.४०	२८५.४०	२८५.४०
ोय (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीय वगळून)	-	(२५२६.३२)	-
न्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (रू.४०/- प्रत्येकी)			
मूळ	(0.88)	(4.03)	(0.30)
सौमिकृत	(0.88)	(4.03)	(0.30)
ात्र प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर) (रू.५०/- प्रत्येकी)			
मूळ	(0.88)	(୩.७३)	(0.30)
सौमिकृत	(0.88)	(୩.७३)	(0.30)
/ ((() () () () () () () () (^	\ \	V-

टिपः सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्पाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्पाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.olympicoil.co.in वेबसाईटवर उपलब्ध

> मंडळाच्या वतीने व करित निपुन वर्मा पुर्णवेळ संचालक डीआयऍन:०२९२३४२३

ठिकाण : मुंबई दिनांक : ३०.०५.२०२४

तरी कोणाही व्यक्तीचा सदर इमारतीमधील फ्लॅट नं. २०४, या संदर्भात हक्क, दावा, वारसा, हितसंबंध असेल तर सदर सचना प्रसिध्दी पासन १४ टिवसांच्या आत योग्य त्या कागटपत्रकांसह लेखी पराव्यानिशी पत्ता. सी/२४, आकांक्षा कमर्शियल कॉम्प्लेक्स, आचोळे रोड, नालासोपार (पुर्व), जि. पालघर या पत्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही हितसंबंध नाही व असल्यास सोडून

मला मिळालेल्या माहितीनुसार, श्री. अतुर मनसुखलाल अजमेरा आणि अन्य १ हे जमीन सर्वे

-9३२/१/२/बी, क्षेत्र पो.ख. ०-२०-७८

मालूक आहेत. आणि श्रीमती. सुनीता धनेश अजमेरा आणि अन्य १ हे जमीन सर्व्हे नं .- १३२/१/७ , क्षेत्र

. इ.आर ०-०२-८० **+** पो.ख. ०-१३-०० चे मालक

आहेत. आणि श्री. धनेश मनसुखलाल अजमेरा आणि

इतर हे जमीन सर्व्हे नं - 930/9/८/9. क्षेत्र आर -०३-६६ पो.ख. ०-०९-१४ चे मालक आहेत

आणि श्री. धनेश मनसुखलाल अजमेरा व इतर हे जमीन सर्व्हे नं १३२/१/८/२, क्षेत्र हे.आर

-०५-९६ + पी.के. ०-१५-१६ चे मालक आहेत.

सर्व जमिनी गाव-राजावली , तालुका - वसई, जिल्ह

-पालघर आणि मालक या जिमनी विकसित

ठरण्याचा विचार करत आहेत. आणि त्यासाठी वसई

विरार शहर महानगरपालिकेकडून परवानगी घेण्यार्च

तरी, सदर जमिनी संबंधी कोणाचिही क्रोणत्याही

प्रकराची हरकत वा हितसंबंध असल्यास सदर नोटीस

प्रसिद्धा झालेनंतर १४ दिवसाचे आत

नम्नस्वाक्षीकारांच्या खालील पत्यावर लेखी

पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग,मुळगाव,तालुका - वसई,जिल्हा - पालघर,वसई पश्चिम-४०१२०७

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की , न्यु जय को-ऑप

हों. स्रो. लि., गार्डन व्ह्यु हॉस्पिटल समोर, महेश

पार्क, तुळींज रोड, नालासोपारा (पू), जि. पालघर

मधील फ्लॅट नं. २०४, सध्या श्रीमती मंजुलाबेन

गोविंदजी हरिया व श्री. गोविंदजी कोरशी हरिया

यांचे नावे आहे. श्री. गोविंदजी कोरशी हरिया

यांचा दि. १९/०१/२०२४) रोजी मृत्यु झालेला आहे , त्यांचे मृत्युनंतर श्रीमती मंजुलाबेन गोविंदजी

हरिया (पत्नी), सौ. लिना परेश देढिया (मुलगी)

सौ , अल्पा मयंक शाह (मलगी) व प्रिती गोविंदर्ज

हरिया (अविवाहित मुलगी मयत) हे वारस असुन

सौ. लिना परेश देढिया व सौ. अल्पा मयंक शाह

यांनी दि. ३०/०५/२०२४ रोजीचे रजिस्टर्ड रिलीज

डिड ने सदर फ्लॅटवरील हक्क त्यांची आई

श्रीमती मंजुलाबेन गोविंदजी हरिया यांचे नावे

केलेले असून त्याचा दस्तऐवज क्र. वसई ४

९११९ - २०२४ असा आहे.

दिला आहे असे समजण्यात येईल

श्री . तुषार आर . पाटील वकील

करान

राखी

गगदपत्राच्या पराव्यासह कळवावे.

प्रक्रिया सरू आहे.

सही/ ॲंड. हितेश डी. चौबे

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the public at large that, Mrs. Mukta Abhijit Tawde AND Mrs. Sneha Yash Pagnis, sold a residentia Flat No.403, 4th Floor, admeasuring 450.3 Sq. Feet Carpet area, in the building known as "SHAMBU NIWAS Co. Op. HSG SOC. LTD.", Sajjanwadi, Mithagar Road, Mulund, Mumbai- 400 081; situate at land bearing CTS No. 904, 904/1 to 3, at village Mulund, Taluka -Kurla, Dist: - Mumbai Suburban. A registered agreement was duly executed between Mrs. Mukta Abhijit Tawde AND Mrs. Sneha Yash Pagnis as "Sellers" AND Mr. Mayur Chavan AND Mrs. Sadhana Mayur Chavan as "Purchasers" which was duly registered with the Registrar of Assurances at Kurla (4) on 9th May 2024 bearing registration No 10007/2024

Any person or persons having any objections/claim with respect to execution of the above "Agreement for Sale" or sale of the said flat i.e. residential Flat No. 403. 4th Floor, admeasuring 450.37 Sq. Feet Carpet area, in the building known as "SHAMBU NIWAS Co. Op. HSG SOC. LTD.", Sajjanwadi, Mithagar Road, Mulund, Mumbai- 400 081; situate at land bearing CTS No. 904, 904/1 to 3, at village Mulund Taluka -Kurla Dist: - Mumha Suburban, by Mrs. Mukta Abhijit Tawde AND Mrs. Sneha Yash Pagnis to Mr. Mayur Chavan AND Mrs. Sadhana Mayur Chavan is required to make the same known i n to the undersigned at my office B-001, Ground Floor, Anubhuti CHSL, "B" Building, Arya Chnakya Nagar, Akurli Cross Road No.1, Kandivali (East), Mumbai- 400 101, within fifteen days from the date hereof, with copies of such documents and other proofs in support of their objections/claims in respect thereof failing which my client will consider that any claims or objections, shall deem to have been waived and/or abundant

Prasad C. Apte Date :01.06.2024 Advocate High Court

BODHI TREE MULTIMEDIA LIMITED

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

	Goditor Ended		Tour Ended		Gourter Erioca		Tour Erided			
	31.03.2024 Audited	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited
Total Income from Operations	1294.70	85.50	2210.39	3736.62	4282.17	2192.31	1291.01	2210.39	6409.32	4282.17
Other Income	21.35	0.61	13.47	24.88	20.96	5.88	0.61	13.47	9.41	20.96
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ Or Extraordinary items)	4282.17	4282.17	4282.17	4282.17	4282.17	116.77	71.57	455.98	508.72	454.62
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/ Or Extraordinary items)	4282.17	4282.17	4282.17	4282.17	4282.17	116.70	71.57	455.92	508.65	454.56
Net Profit/(Loss) for the period After tax (after Exceptional and/ Or Extraordinary Items)	4282.17	4282.17	4282.17	4282.17	4282.17	106.23	28.02	326.16	354.40	324.80
Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for The period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Equity Share Capital (Face Value of Rs. 02/- per share)	1249.60	1249.60	1249.60	1249.60	1249.60	1249.60	1249.60	1249.60	1249.60	1249.60
Earnings Per Share (of Rs. 10/- each) For continuing and discontinuing Operations.										
Basic:	2.32	(0.72)	0.30	2.99	2.61	0.85	0.22	2.61	2.84	2.60
Diluted:	2.32	(0.72)	0.30	2.99	2.61	0.85	0.22	2.61	2.84	2.60
Notes: 1 The above Financial Results and Statement of Assets and Liabilities were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 30, 2024.										

THINKINK PICTUREZ LIMITED (Formerly Think Ink Studio Limited)

CIN: L22300MH2008PLC181234 Regd Off.: Bunglow No. 8/71, Mhada, S V P Nagar, 4 Bunglow Mhada, Andheri (West), Mumbai - 400053 E-mail: kjha@thinkinkpicturez.com EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

Rs. In Lakhs Current Year | Previous Year

SI.	Particulars		Quarter Ended	Ended	Ended					
No.		31/03/2024	31/12/2023	31/03/2023	31/03/2024	31/03/2023				
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)				
1.	Total income from operations (net)	144.56	225.04	1,906.70	1,051.68	2,560.37				
2.	Net Profit before tax*	(170.25)	134.99	244.32	347.24	594.72				
3.	Net Profit after tax*	(124.37)	94.44	94.27	251.09	444.66				
4.	Other Comprehensive Income	-	-	-	-	-				
5.	Total Comprehensive Income for the period (Net of Tax)	(124.37)	94.44	94.27	251.09	444.66				
6.	Paid up equity Share Capital (Face Value Rs 5/- per share)	1481.40	1481.40	1481.40	1481.40	1481.40				
7.	Earnings per Share (Basic & Diluted) (Face Value Rs 5/- per share) (not annualised)	(0.42)	0.32	0.32	0.85	1.50				

There was no exceptional and extra-ordinary item during the guarter ended March 31, 2024. NOTES:

The above results after being reviewed by the Audit Committee have been taken on record by the Board at its meeting

The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the

3. Limited Review Report has been carried out by the Statutory Auditors for the above period. 4. The figures are regrouped in previous year also, wherever considered necessary, to make them comparable

Managing Director DIN: 00898497 Dated : 30th May 2024

0

400607(पत्ता) येथे करण्यात येईल

HINDUJA LEYLAND FINANCE LIMITED

Branch Office: Office No. 318, 3rd Floor, Orion Business Park, Ghodbunder Road, Kapurbawdi, Thane West – 400607 Corporate Office: 27 A, Developed Industrial Estate, Guindy, Chennai – 600032

नियम 8 (6) आणि 9 (1) अंतर्गत सुरक्षित मालमत्तेच्या विक्रीसाठी सार्वजनिक लिलाव विक्री सूचना कम निविदा ाधिकृत अधिकारी ह्यांच्याद्वारे सिक्यूरिटायझेशन अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेटस अँडइंफोर्समेंट ऑफ सिक्यूरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 च्या अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वाफ

करून हिंदुजालेलेंड फायनांसलि. च्या सुरक्षित देण्याच्या वसुलीसाठी येथे खाली नमूद करण्यात आलेल्या सुरक्षित मतेचा ताबा घेण्याच्या अनुषंगाने येथे खालील रकाना मध्ये नमूद केलेल्या थकीत रकम आणि त्यावरील व्याज आणि शुल्क आणि किमतीसह कर्जदार / सह कर्जदाराकडून वसुल करण्यात येणार आहे. येथे खाली वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेच्या जे प्रत्यक्ष ताब्यामध्ये आहे त्याच्या खरेदीसाठी खाली देण्यात आलेल्या सविस्तर वर्णनांच्या अनुसार जे आहे जेथे आहे तत्वावर, जे आहे जसे आहे तत्वावर आणि जसे आहे तत्वावर मोहरबंद लिफाफ्यामधन निम्नस्वाक्षरीकार प्रस्ताव मागवित आहेत

Sr. No.	कर्जदार / सह-कर्जदार / जामीनदार	मागणी सुचनेचा दिनांक	अचल संपत्तीचे वर्णन	आरक्षित किंमत	बयाणा रक्कम (आ.कि.च्या 10%)	एकुन कर्ज थकबाकी
1.	कर्जदारः श्री. जयेश टी शाह सह-कर्जदार: 1. श्री. केतन टी शाह 2. मेसर्स. रवी डेवलपमेंट 3. मेसर्स. मोनार्च आणि कुरेशी बिल्डर्स	ਚ. 5,57,13,975/- 22.11.2021 ਧਰੰਜ	संपत्ती नं. 1, सर्व भाग आणि तुकडा शॉप नं. 18, बेसमेंट तळ आणि पहिला मजला, सी विंग एटहरशाईन कॉस्मिक, गाव ओशीवारा, न्यु लिंक रोड, जोगेश्वरी पश्चिम मुंबई 400102 चतुर्सिमा:- उत्तर: ग्रीनवुड रोड, दक्षिणः अब्दुल्ला कुरेशी एसआरए हाऊसिंग सोसायटी, पुर्वः इस्माईल अब्दुल कुरेशी स्कुल, पश्चिम: लोबल चेंबर्स कर्ज खाते नं. MHMUMI01977 स्कम: रु. 5,00,00,000/- (रुपये पाच कोटी फक्त)	एकोणपन्नास लाख बारा हजार पाचशे फक्त)	रू. 1,54,91,250/- (रूपये एक कोटी चौपन्न लाख एक्कयाण्णव हजार दोनशे पन्नास फक्त)	रू. 8,79,13,504.59/- (रूपये आठ कोटी एकोणऐंशी लाख तेरा हजार पाचशे चार आणि एकोणसाठ पैसे फक्त) कर्ज खाते क्र. MHMUMI01977

गाणि ज्याअर्थी, सुरक्षित धनको, हिंदुजालेलँड फायनांस लिमिटेड च्या प्राधिकृत अधिकारी ह्यांनी नमूद सुरक्षित मालमत्तेची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर विक्रीची सूचना आज प्रसिद्ध होत आहे ज्यामध्य वर तपशिलामध्ये देण्यात आलेल्या सुरक्षितमत्तेची विक्री 25/06/2024 सं. 5 वा.रोजी उपरोक्त नमूद दिनांक आणि वेळेला318, तिसरा मजला, ओरियन बिझनेस पार्क, घोडबंदर रोड, कापूरबावडी, ठाणे पश्चिम

विशेषतः गहाणदार/सूचनाघेणार्याला आणि सामान्य जनतेला याद्वारे सावध केले जात आहे की सूरक्षित मतेशी कायद्याच्या कलम 13 (13) नुसार कोणत्याही प्रकारे व्यवहार करू नये आणि त्यांच्याशी कोणताही व्यवहार केल्यास हिंदजा लेलॅंड फायनान्स लिमिटेड ह्यांच्याकडे देव असलेली रकम आणि त्यावरील व्याजांचा भरणा करण्यास पात्र असतील. गहाणखंत/ सूचनाधारकांना पुढील व्याजासह एकूण थकबाकी भरण्याची शेवटची संघी 22.06.2024 (दिनांक) रोजीसायं 5 वा. पहिले दिली जाते असून जर असे न झाल्यास सुरक्षित मालमत्तेची वरील कार्यक्रमाच्या अनुसार विक्री करण्यात येईल. वरील रकांना मध्ये नमुद करण्यात आलेल्या सुरक्षित मत्तेच्या संदर्भात तपशील निम्नस्वाक्षरीकार असलेल्या व्यक्तीच्या सर्वोत्तम माहिती आणि ज्ञानानुसार दिले गेले आहेत, तथापि, या तपशीलांमध्ये कोणत्याही त्रूटी, चूकीचे विधान किंवा वगळल्यास ते जबाबदार राहणाः नाहीत. निविदाकार / प्रस्तावदार / संभाव्य बोलीदार / खरेदीदारांना याद्वारे सुचना देण्यात येत आहे की सुरक्षित मत्तेवर वैधानिक प्राधिकरणाकडील (जरअसल्यांस) देय भार आणि देव देवांसह विकली जाईल आणि त्यांरे हित, वरील आणि इतर संबंधित तपशिलांच्या संदर्भात स्वतःचे/स्वतःचे/स्वतःचे समाधान करण्यासाठी निविदा सादर करण्यापूर्वी सुरक्षित मालमत्तेचा संदर्भातखात्री करून घ्यावी.

निविदाकार (रा) प्रस्ताववार (रा) / प्रस्तावित बोलीदार (रा) / खरेदीदार (रा) नी त्यांचे प्रस्ताव केवायसी आणि उपरोक्त इसाय रक्क ठेव (इरठे) सह मोहोरबंद | लिफाफ्यात "मालमत्ता खरेदीसाठी प्रस्ताव असे लिहून सादर करणे आवश्यक आहे, जे **हिंदजा लेलेंड फायनाऱ्स लिमिटेडची** 318, तिसरा मजला, ओरियन बिझनेस पार्क, घोडबंदर रोड, कापूरबावडी, ठाणे पश्चिम -400607 (पत्ता) येथील शाखा कार्यालयात ज्याचा वर उल्लेख केल्याप्रमाणे, 24.06.2024 रोजी किंवा दु. 4:30 वा. पर्यंत किंवा पूर्वी पाठवावे. इरठे डीडी/पीओ च्या स्वरूपामध्ये चेन्नई थेथे देव असलेल्या "हिंदुजा लेलेंड फायनान्स लिमिटेड" या नावे राष्ट्रीयीकृत शेङ्युल्ड कमर्शियल बँकेकडून असावा. तपासणी, लिलावाच्या अटी व शर्ती किंवा निविदा सादर करण्याबाबत पुढील कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया संपर्क साधाः **प्राधिकृत अधिकारी मोबाईल क्र. श्री.अमोल** <mark>अवतारे 9930508292 / वामन कदम) 9619566002</mark> निवदाकार ज्यांना कंपनीने अधिकतरीत्या आणि ज्यांची पूर्ण तपशिलासह नोंदणी कट ऑफ दिनाकाच्या अनुसार करण्यात आली आहे केवळ त्यांचार लिलावासाती विचार केला जार्डल

यशस्वी बोलीदार खरेदीदार ह्यांना आयकर, 1961 च्या कलम 194 (1-ए) अनुसार विक्रीच्या रकमेवर टीडीएस @1% कापून घेतील आणि फॉर्म 26 क्यूबीमध्ये चलन देऊन ते जमा करतील आणि टीडीएस प्रमाणपत्राची मूळ पावती हिंदुजा लेलँड फायनांस लि. ह्यांच्याकडे जमा करतील. (रु. 50.00 लाख आणि त्यावरील मालमत्तेसाठी) प्राधिकृत अधिकारी, कोणतेही कारण न देताकोणतीही किंवा सर्व बोली नाकारण्याचे अधिकार राखून ठेवत आहेत. विक्री सूचना संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. (www.hindujaleylandfinance.com)

उदा. इच्छूक खरेदीदारांनी मालमत्तेला भेट द्यावी आणि लिलावात भाग घेण्यापूर्वी टायटल डीडची पडताळणी करावी. प्राधिकृत अधिकारी विक्रीखाली असलेल्या मालमत्तेच्या संबंधात सरकार किंवा कुणालाही शुल्क, धारणाधिकार, भार, मालमत्ता कर किंवा इतर कोणत्याही देयांसाठी जबाबदार राहणार नाही. कव्हर्स उघडल्यानंतर सर्वोच्च निविदा जाहीर केली जाईल. प्राधिकृत अधिका-याने बोलीदारांमध्ये आंतर-से-. बिडिंग / पुढील वाटाघाटी करण्याचा अधिकार राखुन ठेवला आहे. इंटर-से बिडिंग / वाटाघाटीनंतर त्यांपैकी सर्वाधिक बोली लावणारा यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केला जाईल. बोलीदार त्यांच्या पुढील ऑफर रु.च्या पटीत सुधारू शकतात. 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त). जर यशस्वी बोलीदार त्याच्या नावे विक्री ठोठावण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत विक्रीच्या मोबदल्याची शिल्लक रक्क

प्राधिकृत अधिकारी स्थान : मुंबई दिनोक: 01.06.2024 हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेडसाठी

भरण्यात अयुशस्वी झाल्यास, त्याने/तिने केलेली ईएमडीची संपूर्ण ठेव अधिकृत अधिकान्याकडून जप्त केली जाईल. कोणतीही पूढील सूचना. राखीव किमतीपेक्षा कमी प्राप्त झालेल्या निविदा नाकारल्या जातील.